



Lancer Container Lines Ltd.

Date: - February 08, 2021

To,
BSE Limited Ltd,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai 400 001.

Subject: Newspaper Advertisement – Notice of Board Meeting to be held on February 12, 2021

Ref: script Code- 539841 i.e. Lancer Container Lines Limited.

Pursuant to the Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulations, 2015, please find enclosed notice published in following Newspapers in respect of intimation of Board Meeting to be held on February 12, 2021.

1. Financial Express
2. Navakal.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You.

**On Behalf of Board of Directors
For Lancer Container Lines Limited.**



Sadik Jafar Trange
Company Secretary and Compliance Officer

CIN : L74990MH2011PLC214448

Mayuresh Chambers Premises Co-Op.Society Ltd, Unit No.H02-2, H02-3 & H02-4, Plot No.60, Sector-11,
CBD Belapur, Navi Mumbai - 400614 Tel. : +91 22 2756 6940/41/42 Web.: www.lancermarine.in

H.O. : Mumbai **Branch :** • Delhi • Ludhiana • Jaipur • Ahmedabad • Mundra • Visakhapatnam • Tuticorin • Chennai • Kolkata
• Hyderabad • Jalandhar • Cochin

ANKIT METAL & POWER LIMITED

Regd. Office: 35, Chittaranjan Avenue, Kolkata - 700 012.
Phone No. : +91-33-2211 0225;
E-mail: cs@ankitmetal.com
Corporate Office: SKP House, 132A, S. P. Mukherjee Road, Kolkata - 700 026
Phone No. : +91-33-4016800/8100;
Fax : +91-33-40168107
CIN: L27101WB1999PLC094979;
website: www.ankitmetal.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February, 2021, at Kolkata, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2020.

The information is also available on the website of the Company at www.ankitmetal.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

For Ankit Metal & Power Limited
Sd/-
Vineeta Barmecha
Date: 6th February, 2021 (Company Secretary)

IMPX FERRO TECH LTD.

Regd. Office: 35, C. R. Avenue, 4th Floor, Kolkata-700012
Phone No. : +91-33-22110225
Corporate Office: SKP HOUSE, 132A, S. P. Mukherjee Road, Kolkata-700026
Phone No. : +91-33-4016800/8100
Fax : +91-33-40168107
Website: www.impferrotech.com
E-mail: cs@impferrotech.com
CIN: L27101WB1999PLC071996

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February, 2021, at Kolkata, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st December, 2020.

The information is also available on the website of the Company at www.impferrotech.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

By Order of the Board
For Impx Ferro Tech Limited
Sd/-
Richa Lath
Date: 06.02.2021 Company Secretary

JUMPNET

Jump Networks Limited

CIN: L92412MH1992PLC067841
Regd. Off. : Unit No. 244-A, S.V.P. Nagar Andheri (West) Mumbai-400053, Maharashtra, India
Phone : +91 91360-95530
E-mail: compliance@jump.tech
Website: <https://www.jump.tech>

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, February 13, 2021 at 2:00 p.m. at the registered office of the Company and via video conference, inter-alia, to consider, approve and take on record the Un-audited Financial Results together with the Limited Review Report thereon to be submitted by the Statutory Auditors of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020, and any other business with the permission of the Chair.

This information is also available on the Company's website (www.jump.tech) and on the website of the BSE Limited (www.bseindia.com).

For Jump Networks Limited
(Formerly known as "Tis Mediasystems Limited")
Sd/-
Harshwardhan Sabale
Managing Director
DIN: 00166418
Place: Mumbai
Date: February 05, 2021

MANALI PETROCHEMICALS LIMITED

Registered Office: SPC House, 85, Mount Road, Gandhi, Chennai - 600 032
CIN: L24226TN1999PLC013007; Telephone: 044-2225 1098
E-mail: sdhanna@manalipestco.com
Website: www.manalipestco.com

TENDER NOTICE

The following items are available for disposal on AS IS WHERE IS BASIS:

1. OZONE Generator with panel Capacity-10KG/HR-1.
2. Steam TURBINE with Alternator (5250 KVA Capacity) Plus all accessories including Woodward Governor panel.

Items can be inspected on all days except Saturday and Sunday between 9.00 am - 3.30 pm. Interested buyers may submit their best offer to:

Manali Petrochemicals Limited,
Ponneri High Road, Manali,
Chennai - 600 068.

on or before 17.02.2021 (16.00 Hours) in a sealed cover indicating "Tender for Disposal" along with copy of PAN Card, GST Registration Certificate & Earned Money Deposit (EMD) equivalent to 5% aggregate of the value offered. EMD shall be in the form of Payorder / Demand Draft favouring Manali Petrochemicals Limited, Payable at Chennai.

Tenders without EMD shall be summarily rejected. The tender will be opened on 19.02.2021 at the plant and successful bidder will be informed through Email. Manali Petrochemicals Limited reserves the right to accept or reject any offers and to or annul the process and reject all the offers at any time without assigning any reason or incurring any liability to the offerors.

EMD of successful party shall be forfeited in the event of refusal to pay the balance amount and / or clear the materials within the agreed time frame.

Manali Petrochemicals Limited

Regd. Office: Plot No.1, Bommasandra Industrial Area, Hosur Road, Bangalore - 560099. CIN: L21014KA1980PLC003842.
Website: www.shetrongroup.com; Email: investors@shetrongroup.com; Ph: 27832290/919246

Extract of Un-audited Financial Results for the Third Quarter and Nine Months Ended 31st December 2020

(Rs. in Lakhs except Earnings per Share data)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Nine Months	Quarter
		31.12.2020	ended 31.12.2020	ended 31.12.2019
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from operation (net)	4418	12951	3804
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(65)	(239)	29
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(65)	(239)	29
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(65)	(239)	22
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(73)	(253)	15
6.	Equity Share Capital	900	900	900
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share			
	(a) Basic	(0.81)	(2.81)	0.17
	(b) Diluted	(0.81)	(2.81)	0.17

Notes: 1. The above Un-audited Financial Results for the Third Quarter and Nine Months Ended 31st December, 2020 which have been subjected to Limited Review Report by Statutory Auditor of the Company as reviewed and recommended by the Audit Committee, were approved by the Board of Directors at its meeting held on 05th February 2021. The Statutory Auditors have expressed an unmodified report of the above results.

2. The Company is engaged in the manufacture of Metal Packaging and hence results are reported under one segment. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at <http://www.bseindia.com> and the website of the Company at <http://shetrongroup.in/pdf/c144eb-146d-4f59-994f-c7a30f981b3.pdf>

By Order of the Board
For Shetron Limited
Sd/-
Divakar S Shetty
Date: 05.02.2021 Executive Chairman

LANCER CONTAINER LINES LIMITED

Mayureesh Chambers Premises Co-Operative Society Ltd., Unit No.H02-2, H02-3 & H02-4, Plot No.60, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614
Tel. +91 22 27566940/41/42; E-Mail Id: secretarial@lancermarine.in; Web: www.lancermarine.in CIN No. L74900MH2011PLC214448

NOTICE

Notice is hereby given that pursuant to applicable regulations of SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021, at Navi Mumbai inter alia, to consider and adopt Standalone and Consolidated Un-Audited Financial Results of the Company, for the Quarter ended December 31, 2020 and any other business matter, with permission of chair. This notice is also available on the website of the company www.lancermarine.in and on the website of the stock exchange www.bseindia.com.

For Lancer Container Lines Limited
Sd/-
Abdul Khalik Chataiwala
Chairman & Managing Director
DIN: -01942246
Place: Navi Mumbai
Date: : February 06, 2021

AANCHAL ISPAT LIMITED

CIN: L27106WB1996PLC076866
Registered Office: Chamrai, NH 6, Howrah - 711114
Email: info@aanchalispac.com; Tel: 03212-246121
Website: www.aanchalispac.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Saturday, 13th February, 2021 at 03.00 PM at Mouza-Chamrai, National Highway 6, Luluah, Howrah 711114, West Bengal, inter alia, to consider and approve the Standalone Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020.

Pursuant to Regulation 47(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said notice may be accessed on the Company's website (<http://aanchalispac.com/announcement.html#announcements>) and also on the website of the Bombay Stock Exchange where the shares of the Company are listed (<http://www.bseindia.com>).

By order of the Board of Directors
For Aanchal Ispat Limited
Sd/-
Mukesh Goel
Date: : 6th February, 2021 (Managing Director)

TELANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED

VIDYUT SOUDHA - HYDRABAD - 500 082
T.No.e-181/CE/O&M/KTPP/TSGENCO/2020-21
KTPP - Procurement of Cooling water chemicals for Kakatiya Thermal Power Plant, Jayashankar Bhoopalapally Dist. Value of the works: ₹.45,83,671/-, Scheduled Open & Closing Date: 02.02.2021 at 10:00 Hrs & 23.02.2021 at 17:30 Hrs.

T.No.e-25/CE/Civil/Thermal/TSGENCO/2020-21
KTPP - Providing of Barbed Wire Fencing for compound wall in the plant premises of Kakatiya Thermal Power Plant, Jayashankar Bhoopalapally Dist. Value of the works: ₹.28,04,452/-, Scheduled Open & Closing Date: 05.02.2021 at 17:00 Hrs & 19.02.2021 at 16:30 Hrs.

T.No.e-18/CE/O&M/KTPP/Stores/TSGENCO/2020-21
KTPP - Procurement of 200 KVA Diesel Generator for Kakatiya Thermal Power Plant, Jayashankar Bhoopalapally Dist. Value of the works: ₹.17,00,000/-, Scheduled Open & Closing Date: 01.02.2021 at 12:30 Hrs & 16.02.2021 at 10:30 Hrs.

For further Details: "www.tsgenco.co.in & <https://tender.telangana.gov.in/>"

Asian Hotels (West) Limited

CIN No: L55101DL2007PLC157518
Registered Office: 6th Floor, Aria Towers, J.W. Marriott, New Delhi Aerocity, Asset Area 4, Hospitality District, Near IGI Airport, New Delhi - 110 037, Tel: +91-011-41597315
Email: vivek.jain@asianhotelswest.com
Website: www.asianhotelswest.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February, 2021 to consider and approve, *inter alia*, the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter ended 31st December, 2020.

The Notice is also available on the Website of the Company (www.asianhotelswest.com) and that of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Asian Hotels (West) Limited
Sd/-
Vivek Jain
Date : New Delhi
Dated: 6th February, 2021 Company Secretary

OVOBEL FOODS LIMITED

CIN: L85110KA1993PLC013875
Ground Floor, No.46, Old No.32/1, 3rd Cross, Aga Abbas Ali Road, Ulsoor, Bengaluru - 560042, Karnataka, India
Tel: 91-80-2559 4145 / 25594146, Fax: 91-80-25594147
Email: info@ovobelfoods.com,
Website: www.ovobelfoods.com

NOTICE

Notice hereby given that, pursuant to Regulation 29 and 47(1)(a) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February 2021 at 2:00 P.M. at the registered office of the Company situated at Ground Floor, No.46 Old No.32/1, 3rd Cross, Aga Abbas Ali Road, Ulsoor, Bengaluru-560042, Karnataka, India inter-alia, to consider and approve the un-audited financial results for the third quarter ended 31st December 2020 of the financial year 2020-2021.

The information is also available on the Company's website www.ovobelfoods.com and website of the stock exchanges where the shares are listed i.e., www.bseindia.com

For Ovobel Foods Limited,
Sd/-, Prakriti Sarvouy,
Company Secretary & Compliance Officer,
Membership No.: 21962.
Place : Bengaluru
Dated: 07-02-2021

SHETRON LIMITED

Regd. Office: Plot No.1, Bommasandra Industrial Area, Hosur Road, Bangalore - 560099. CIN: L21014KA1980PLC003842.
Website: www.shetrongroup.com; Email: investors@shetrongroup.com; Ph: 27832290/919246

Extract of Un-audited Financial Results for the Third Quarter and Nine Months Ended 31st December 2020

(Rs. in Lakhs except Earnings per Share data)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Nine Months	Quarter
		31.12.2020	ended 31.12.2020	ended 31.12.2019
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from operation (net)	4418	12951	3804
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(65)	(239)	29
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(65)	(239)	29
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(65)	(239)	22
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(73)	(253)	15
6.	Equity Share Capital	900	900	900
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share			
	(a) Basic	(0.81)	(2.81)	0.17
	(b) Diluted	(0.81)	(2.81)	0.17

Notes: 1. The above Un-audited Financial Results for the Third Quarter and Nine Months Ended 31st December, 2020 which have been subjected to Limited Review Report by Statutory Auditor of the Company as reviewed and recommended by the Audit Committee, were approved by the Board of Directors at its meeting held on 05th February 2021. The Statutory Auditors have expressed an unmodified report of the above results.

2. The Company is engaged in the manufacture of Metal Packaging and hence results are reported under one segment. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at <http://www.bseindia.com> and the website of the Company at <http://shetrongroup.in/pdf/c144eb-146d-4f59-994f-c7a30f981b3.pdf>

By Order of the Board
For Shetron Limited
Sd/-
Divakar S Shetty
Date: 05.02.2021 Executive Chairman

CL CL Educate Limited

CIN: L74899HR1996PLC076897
Registered Office: Plot No. 9A, Sector-27A, Mathura Road, Faridabad, Haryana- 121003
Corporate Office: A-45, First Floor, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi - 110044
Tel: +91 (11) 4128 1100, Fax: +91 (11) 4128 1101
E-mail: compliance@cl educate.com; Website: www.cl educate.com

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 29 and 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, February 13, 2021, through Video Conferencing mode, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and nine months period ended December 31, 2020.

The information is also available on the website of the Company (www.cl educate.com), of BSE Limited (www.bseindia.com), and of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For CL Educate Limited
Sd/-
Gautam Puri
Date: New Delhi
Date: February 06, 2021 Vice Chairman & Managing Director

CHADHA PAPERS LIMITED

CIN: L21012UP1990PLC01878
REGISTERED OFFICE: CHADHA ESTATE, NANITAL ROAD, BILASPUR - 244921 DISTT. RAMPUR (UP)
TELEPHONE: - 981113559
EMAIL: CHADHAPAPERSLTD@GMAIL.COM, WEBSITE: WWW.CHADHAPAPERS.COM

NOTICE

Pursuant to Regulations 29(1)(a) of SEBI (LODR) Regulations 2015, notice is hereby given that a meeting of Board of Directors of Chadha Papers Limited will be held on Saturday, 13th February, 2021 at 05:30 P.M. at the registered office of the Company situated at Chadha Estate, Nainital Road, Bilaspur, Rampur-244921, Uttar Pradesh inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020.

Further, in continuation to our Intimation regarding closure of trading window for dealing in shares of the Company, we hereby inform you that pursuant to the Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading in Securities of the Company, the trading window for dealing in shares of the Company shall continue to remain closed till two days from the declaration of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2020, for all the Designated Persons of the Company and their Immediate Relatives.

For Chadha Papers Limited
Sd/-
(Amanbir Singh Sethi)
Whole Time Director
DIN-01015203
Place : Bilaspur (U.P.)
Date : 06.02.2021

MADHYA BHARAT AGRO PRODUCTS LTD.

Reg. Office - 5-21, Basement, R.C. Vyas Colony, Bhubaneswar (Ra) India
Website: www.mbsp.com; Email: secretarial@mbsp.com; CIN No. L24226TN1999PLC013007
Tel. No. 2602 27101 Fax No. 2602 29833

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month ended 31st December, 2020

[Regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020	31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1.	Total Income From Operations	3,188.16	5,476.52	3,421.06	13,620.40	10,162.20	13,108.83	13,108.83
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary Items)	525.60	1,136.88	650.22	2,511.46	1,632.49	2,146.64	2,146.64
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	525.60	1,136.88	650.22	2,511.46	1,632.49	2,146.64	2,146.64
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	362.05	819.20	562.51	1,775.09	1,407.11	1,483.75	1,483.75
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	362.05	819.20	562.51	1,775.09	1,407.11	1,483.75	1,483.75
6.	Equity Share Capital	2,190.67	2,190.67	2,190.67	2,190.67	2,190.67	2,190.67	2,190.67
7.	Other Equity Reserves	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) for continuing and discontinued operations (not annualised)							
	(a) Basic	1.65	3.74	2.57	8.10	6.42	6.77	6.77
	(b) Diluted	1.65	3.74	2.57	8.10	6.42	6.77	6.77

Notes: 1. The unaudited financial results of the Company for the quarter and nine month ended December 31, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on 05th February 2021. The same have also been subjected to Limited Review by the Statutory Auditor & B. The above financial results are prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under. c. The above is an extract of the detailed financial results for the quarter/month ended 31st December 2020 read with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchanges www.bseindia.com and Company's website www.mbsp.com.

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
(Sourabh Gupta)
Whole Time Director
DIN: 92177547
Date: 06th February, 2021
Place: Bhubaneswar

SONAL MERCANTILE LIMITED

Reg. Office: 365, Vardhaman Plaza, III Floor, Sector-3, Rohini, New Delhi -85
CIN: L51221DL1995PLC022433,
Tel: 011-49991147,
E-mail: sonalmmercantile@yahoo.in,
Website: www.sonalmmercantile.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, February 13, 2021 at 9:00 p.m., to consider and approve, inter alia, the Unaudited Standalone & Consolidated Financial Results (with limited review) for the third quarter ended on December 31, 2020.

This notice is available on the website of the Company (www.sonalmmercantile.in) and on the website of BSE (<https://www.bseindia.com>) and members may refer to the same for details.

For Sonal Mercantile Limited
Sd/-
Vikram Goyal
Date: 07.02.2021 Whole Time Director

JMG CORPORATION LIMITED

Regd. Office: 574, 2nd Floor, Main Road Chirag Delhi, New Delhi-110017
E-mail: info@jmg-corp.in
Website: www.jmg-corp.in
Phone No. 011-41834411/41834111
Fax: 011-41834412
CIN: L31104DL1989PLC362504

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of "JMG CORPORATION LIMITED" is scheduled to be held on Saturday, 13th day of February, 2021 at J-8, Green Park Extension, New Delhi-110016, at 12:00 P.M., inter-alia, to consider and approve unaudited financial results for the third quarter ended on 31st December, 2020.

The said notice may be accessed on Company's website: www.jmg-corp.in and may also be accessed on the Stock Exchange website: www.bseindia.com.

For JMG CORPORATION LIMITED
Sd/-
Nisha Kumari
Date: New Delhi (Company Secretary)
Date: 06.02.2021 M. No. ACS 44218

NAGARJUNA FERTILIZERS AND CHEMICALS LIMITED

CIN: L24129TG2006PLC076238
Regd. Office: D. No 8-2-248, Nagarjuna Hills, Punjagutta, Hyderabad 500082, Telangana. Tel: +91-40-23357200
Email: secretarial@nagarjunagroup.com; Website: www.nagarjunafertilizers.com

NOTICE

Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021 inter alia, to consider and approve the unaudited Financial Results for the Quarter/Nine months ended December 31, 2020.

The notice is also available on the company's website viz., www.nagarjunafertilizers.com and also on the website of the Stock Exchanges i.e., www.bseindia.com and <https://www.nseindia.com>.

For Nagarjuna Fertilizers and Chemicals Limited
Sd/-
K. Rahul Raju
Managing Director
Hyderabad
Date: February 07, 2021

Dhani Services Limited (formerly Indiabulls Ventures Limited)

Registered Office: M-62 & 63, First Floor, Connaught Place, New Delhi - 110 001, CIN: L74999DL1995PLC069631
Email: support@dhani.com; Tel: 0124-6681199, Fax: 0124-6681240,
Website: www.dhani.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Dhani Services Limited (formerly Indiabulls Ventures Limited) (the Company) will be held on Friday, February 12, 2021 to consider and approve, inter alia, the un-audited standalone and consolidated financial results of the Company, for the quarter and nine months ended December 31, 2020

For further details, please visit the website of the Company (www.dhani.com) or that of National Stock Exchange of India Limited (<http://www.nseindia.com>) or that of BSE Limited (<http://www.bseindia.com>).

By Order of the Board
For Dhani Services Limited
(formerly Indiabulls Ventures Limited)
Sd/-
Lalit Sharma
Date : New Delhi
Date : February 6, 2021 Company Secretary

CL CL Educate Limited

CIN: L74899HR1996PLC076897
Registered Office: Plot No. 9A, Sector-27A, Mathura Road, Faridabad, Haryana- 121003
Corporate Office: A-45, First Floor, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi - 110044
Tel: +91 (11) 4128 1100, Fax: +91 (11) 4128 1101
E-mail: compliance@cl educate.com; Website: www.cl educate.com

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 29 and 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and

